

## प्रतिनियुक्तीने नियुक्ती

श्री. हिम्मत खराडे, उप जिल्हाधिकारी  
(भूसंपादन क्र.१), सोलापूर (रुजू नाहीत) यांची  
उप जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश  
विकास प्राधिकरण या पदावर प्रतिनियुक्तीने  
नियुक्ती करणेबाबत...

### महाराष्ट्र शासन

### महसूल व वन विभाग

### शासन आदेश क्र. टिआरएफ-०२२४/प्र.क्र.२८/ई-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: २९ फेब्रुवारी, २०२४

**संदर्भ:-** १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना  
होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५

२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१

३) मा. भारत निवडणूक आयोगाचे क्रं. ४३७/६/१/INST/ECI/FUNCT/MCC/२०२३,

दि.२१.१२.२०२३, दि.२३.०२.२०२४, दि.२४.०२.२०२४ व दि.२७.०२.२०२४ रोजीची पत्रे.

४) शासन आदेश, महसूल व वन विभाग, क्र.टिआरएफ-०१२४/प्र.क्र.१६/ई-२, दि.३१.०१.२०२४

५) मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांचे मूळ अर्ज क्र.२२८/२०२४ मधील  
दि.२०.०२.२०२४ रोजीचे आदेश.

### शासन आदेश:-

संदर्भाधीन क्र.४ येथील आदेशान्वये श्री. हिम्मत खराडे, उप जिल्हाधिकारी यांना उप जिल्हाधिकारी  
(भूसंपादन क्र.१), सोलापूर या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. संदर्भाधीन क्र.५ येथील मा.  
न्यायाधिकाऱ्यांचे आदेश व मा. भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भाधीन क्र.३ येथील पत्रांन्वये विहित केलेल्या  
तरतूदी तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना  
होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४) व महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी,  
स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे) नियम, १९८१ च्या नियम-४० मधील परिशिष्ट-  
२ मधील विहित अटी व शर्तीना अधीन राहून श्री. हिम्मत खराडे, उप जिल्हाधिकारी यांना संदर्भाधीन क्र.४  
येथील आदेशान्वये देण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल करून त्यांची **उप जिल्हाधिकारी, पुणे महानगर  
प्रदेश विकास प्राधिकरण** या पदावर **३ वर्षांच्या कालावधीसाठी** सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक  
सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने **प्रतिनियुक्तीने नियुक्ती** करण्यात येत आहे.

२. सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून श्री. हिम्मत खराडे, उप जिल्हाधिकारी यांनी पुढील  
सूचनांसाठी प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे हजर व्हावे. उप जिल्हाधिकारी  
(भूसंपादन क्र.१), सोलापूर या पदावर अन्य अधिका-यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात  
येतील.

३. उप जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावरील प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने  
श्री. हिम्मत खराडे, उप जिल्हाधिकारी यांच्या सेवा प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे  
सुपूर्द करण्यात येत आहेत.

४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०२२९१७३८०२७९१९ असा आहे. हे शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( संतोष वि. गावडे )  
शासनाचे उप सचिव

प्रति,

- अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
- प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- विभागीय आयुक्त, पुणे.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- संबंधित उप जिल्हाधिकारी (संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत).
- उप सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-२).